

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी)

सभा क्र.५/२०२१

स्थळ- web based Microsoft team ऑपव्दारे

दिनांक ३०.१०.२०२१

वेळ-दुपारी २.०० वाजता

मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील जनहित याचिका नं.१२०/२०१९ यावर दि. ०९/१०/२०१९ रोजी मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता नियुक्त केलेल्या मा.तदर्थ (Ad-hoc) समितीची विशेष सभा शनिवार दिनांक ३०/१०/२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता web based Microsoft team ऑपव्दारे आयोजित केली असलेबाबत इकडील जा.नं.एसएसएस/वशी-०४/२४८२/२०२१, दि.२६.१०.२०२१ अन्वये सर्व मा.सदस्यांना कळविणेत आलेले होते. त्यानुसार सदरहु सभा शनिवार दिनांक ३०/१०/२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता सुरु करण्यात आली.

या सभेस खालील मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. न्या. सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अहमदनगर. तथा अध्यक्ष, तदर्थ (Ad-hoc) समिती.
२. मा.श्रीमती भाग्यश्री बानायत,भा.प्र.से.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी. तथा सदस्य सचिव, तदर्थ (Ad-hoc) समिती.
३. मा.श्री.भानुदास ह. पालवे, अपर आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक, तथा सदस्य, तदर्थ (Ad-hoc) समिती
४. मा.श्रीमती गीता प्र.बनकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहमदनगर, तथा सदस्य, तदर्थ (Ad-hoc) समिती.

विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरु केली.

विषय नं.०१ दि.१२.१०.२०२१ रोजी झालेल्या तदर्थ (Ad-hoc) समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.

निर्णय क्र.२१८ दिनांक १२.१०.२०२१ रोजी शिर्डी येथे झालेल्या मा.तदर्थ (Ad-hoc) समिती सभेच्या इतिवृत्ताच्या प्रती सर्व मा.सदस्यांना पुरविण्यात आल्या होत्या, सदरहु इतिवृत्त वाचून कायम करतांना खालील प्रमाणे दुरुस्त्या करण्यात आल्या व त्यास मान्यता देण्यात आली.

१. निर्णय क्र.२०६- यावर सविस्तर चर्चा झाली. सदरची बाब ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील असल्याने या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

या ऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावे.

प्रस्तावातील नमुद 'अ' हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील असल्याने या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. प्रस्तावातील नमुद 'ब' बाबत तदर्थ समितीच्या दि.३०.१०.२०२१ रोजीचे सभेत आयत्या वेळेचा विषय म्हणून समावेश करून त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा.

-
२. निर्णय क्र.२१६- उपरोक्त ०१ ते ०८ विषयावर चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेले निर्णय सोबत परिशिष्ट 'अ' म्हणून जोडले आहे. त्याचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.

या ऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावे.

उपरोक्त ०१ ते ०७ विषयावर चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेले निर्णय सोबत परिशिष्ट 'अ' म्हणून जोडले आहे. त्याचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.

विषय नं.०२ चक्रिय पध्दतीने सादर केलेल्या विषयावरील निर्णय वाचून कायम करणे.
१. भांडार विभागाकडील शिल्लक २३९.२५ क्विंटल शुध्द तूप ई-निविदा कम पध्दतीने विक्री करणे बाबत.

निर्णय क्र.२१९/१ चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.

(कार्यवाही-भांडार विभाग)

२. संस्थान व्यवस्थापनामार्फत सन 2022 (दि.01 जानेवारी, 2022 ते दि. 31 डिसेंबर, 2022) अखेरचे कालावधीकरिता विविध प्रकारच्या श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशित करून, साईभक्तांना सशुल्क उपलब्ध करून देणेकामी ई-निविदा प्रक्रिया राबविणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२१९/२ चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे अवलोकन करून अध्यक्ष व सदस्य यांनी केलेल्या सुचनांसह नोंद घेण्यात आली.

(कार्यवाही-प्रकाशने विभाग)

३. सन-२०२१ दिपावली निमित्त संस्थान कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देणेबाबत.

निर्णय क्र.२१९/२ चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.०३ सुरक्षा कर्मचारी व माजी सैनिक सुरक्षा कंत्राटी कर्मचारी पुरविणारे ठेकेदार यांना दि.०१ नोव्हेंबर,२०२१ पासून पुढील कालावधीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत तसेच श्रीचे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने आवश्यक सुरक्षा कर्मचा-यांबाबत.

निर्णय क्र.२२० यावर सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावात नमुद 'अ' मधील ५०५ पदांकरिता दि.०१ नोव्हेंबर,२०२१ ते दि.३१ जानेवारी,२०२२ या कालावधीकरिता अथवा या संदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये सिव्हील अप्प्लीकेशन दाखल करण्यात येईल त्यातील आदेश प्राप्त होईपावेतो यापैकी जे आगोदर घडेल तो पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावात नमुद 'ब' बाबत सविस्तर प्रस्ताव पुढील सभेसमोर सादर करावा.

(कार्यवाही-कामगार विभाग/विधी विभाग)

विषय नं.०४ सन २०२२-२३ करीता अकुशल, कुशल कंत्राटी कर्मचारी पुरविणेकामी नविन कॉन्ट्रॅक्टर्सची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२२१ यावर सविस्तर चर्चा झाली. आकृतीबंधानुसार पदसंख्या असल्याने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस मान्यता देण्यात आली. सध्याच्या लेबर कॉन्ट्रॅक्टर्सची नेमणूक दि.३१.१२.२०२१ पर्यंत असल्याने आवश्यकता भासल्यास मुदतवाढीसाठीचा प्रस्ताव चक्रिय पध्दतीने सादर करावा. याकामी मान्यतेसाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे सिव्हील अप्प्लीकेशन दाखल करण्यात यावे.

(कार्यवाही-कामगार विभाग/विधी विभाग)

विषय नं.०५ www.sai.org.in व online.sai.org.in या वेबसाईचे होस्टिंगसाठी ब्लाऊड सर्व्हर भाडे तत्वावर घेणेकामी M/s ESDS Soft. Pvt. Ltd. यांना दिलेला कार्यादेश व याकामी करणेत आलेल्या करारनाम्यात नमुद केलेप्रमाणे त्यांना याकामी मुदतवाढ देणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२२२ यावर सविस्तर चर्चा झाली. सहा महिने कालावधीकरिता म्हणजे दि.३० एप्रिल,२०२२ पर्यंत अथवा GeM पोर्टलव्दारे खरेदी प्रक्रिया राबविणेकामी नोंदणीची अनुषंगीक कार्यवाही पुर्ण होईपावेतो यापैकी जे आगोदर घडेल तो पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-माहिती तंत्रज्ञान विभाग)

- विषय नं.०६ जल (प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ व हवा (प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ मधील तरतुदीनुसार संमती पत्र व जैव वैद्यकीय व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदीनुसार अधिकार पत्र मिळणेकामी शुल्क भरणेबाबत.
निर्णय क्र.२२३ मंजूर. (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.०७ श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालयातील विविध मशिनचे सन २०२१-२०२२ करीता वार्षिक सर्व्हीस कॉन्ट्रॅक्ट करणेबाबत.
निर्णय क्र.२२४ तहकुब. (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.०८ श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालयातील आवश्यक वैद्यकीय अधिकारी रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने जाहिरातीव्दारे ११ महिने कालावधीसाठी भरणेबाबत.
निर्णय क्र.२२५ यावर सविस्तर चर्चा झाली. सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयाची मान्यता मिळालेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी नमूद केल्याप्रमाणे आकृतीबंधात तीन फिजीशियनची पदे मंजूर आहे. त्यानुसार प्रस्ताव नमूद 'अ-१' व 'ब' मंजूर.
'अ-२' मध्ये नमूद केल्यानुसार निवड समिती खालील प्रमाणे-
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय संचालक, वैद्यकीय अधिक्षीका, व तदर्थ (Ad-hoc) समितीचे सदस्य श्री.पालवे साहेब.
(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.०९ नविन कार्डीयाक रुग्णवाहीका करीता Transport Ventilator खरेदीकामी पुरवठा आदेश देणेबाबत.
निर्णय क्र.२२६ मंजूर. (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१० श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कॅथलॅब विभागाकरीता 2D Eco Machine खरेदी करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेबाबत.
निर्णय क्र.२२७ यावर सविस्तर चर्चा झाली. मा.उच्च न्यायालयामध्ये सिव्हील ॲप्लीकेशन दाखल करण्यात यावे. मा.न्यायालयाचे मान्यतेनंतर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल/विधी विभाग)
-
- विषय नं.११ श्री साईबाबा रुग्णालयातील C.V.T.S.O.T.No.1 या विभागाकरीता Indian Instrument ई-निविदा मागवून खरेदी करणेस व त्याकामी येणा-या रक्कम रु.१२,२३,४११/-चे खर्चास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.
निर्णय क्र.२२८ मंजूर. (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१२ Philips (MP-20) मॉनीटरचे कन्झयुमेबल ॲक्सेसरीज खरेदी करणेबाबत.
निर्णय क्र.२२९ मंजूर. शासनाचे नविन खरेदी नियमावलीमध्ये रुपये दहा लाख पर्यंतची खरेदी ही दरपत्रके/कोटेशन मागवून करण्याची तरतुद आहे. तथापी ई-निविदेव्दारे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल व ते संस्थानचे आर्थिक हिताचे राहिल त्यामुळे ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

- विषय नं.१३ श्री साईनाथ रुग्णालयात नव्याने तयार करणेत आलेल्या तिस-या मजल्याकरीता मशिनरी/उपकरणे/ फर्निचर तसेच लिनन खरेदी करणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रु.२,६०,६२,६५५/-मात्रचे खर्चास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत फेरसादर.
- निर्णय क्र.२३० यावर सविस्तर चर्चा झाली. सदर विषयाचे संदर्भात दि.०६.०८.२०२१ रोजीचे सभेतील निर्णय क्र.१२१ अन्वये निर्देशीत केल्याप्रमाणे किती पेशंट, किती बेड व किती रुमसाठी कोणकोणती यंत्रसामग्री किती प्रमाणात लागणार आहे, याबाबत शासनाचे मार्गदर्शक तत्वासह सविस्तर प्रस्ताव सादर करावा. मा.उच्च न्यायालयात सिव्हील ॲप्लीकेशन दाखल करणे अनिवार्य राहिल.
- (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१४ श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालयातील विविध वार्ड/विभागाकरीता हॉस्पिटल फर्निचर व कार्यालयीन फर्निचर ई-निविदा मागवून खरेदी करणेस व त्याकामी येणा-या रक्कम रु.१६,४८,३४१/- चे खर्चास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.
- निर्णय क्र.२३१ सविस्तर प्रस्ताव पुढील सभेपुढे ठेवण्यात यावा. खरेदी करावयाच्या बाबींचा प्रस्तावामध्ये उल्लेख असावा.
- (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१५ श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या कायम/मानधन/कंत्राटी (इनसोर्स/आऊटसोर्स) कर्मचा-यांच्या कोव्हिड आजाराने मयत झाल्याने संस्थानकडून सानुग्रह अनुदान देणेबाबत.
- निर्णय क्र.२३२ याबाबत राज्य शासनाचे निकषांसह सविस्तर प्रस्ताव पुढील सभेपुढे ठेवण्यात यावा.
- (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१६ संस्थान कर्मचारी व त्यांचेवर अवलंबीतांचा वैद्यकीय बिलाचा परतावा रक्कम रु.१२,५७,४२९/-मात्र अदा करणेस मंजूरी मिळणेबाबत.
- निर्णय क्र.२३३ मंजूर.
- (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.१७ बाहययंत्रणेव्दारे ठेकेदारामार्फत श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालयात कार्यरत बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांचे वेतनाबाबत.
- निर्णय क्र.२३४ यावर सविस्तर चर्चा झाली. याबाबत राज्य शासनाचे रु.४०,०००/- एकत्रित मानधन देणेबाबत निर्देश आहेत. तथापी संस्थानकडे ठेकेदारामार्फत कार्यरत असलेले बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांनी रु.३५,०००/- एकत्रित मानधन मिळणेबाबत लेखी मागणी केलेली आहे. तसेच संस्थानचे खर्चात ही बचत होणार आहे, त्यामुळे बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांना आठवडा सुट्टीसह प्रतिमहा रु.३५,०००/- वेतन अदा करणेस मान्यता देण्यात आली. सदरची बाब धोरणात्मक असल्याने मान्यतेसाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे सिव्हील ॲप्लीकेशन दाखल करण्यात यावे.
- (कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल/विधी विभाग)
-
- विषय नं.१८ श्री साईबाबा धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल कोरोना विषाणूने (कोव्हिड-१९) बाधीत रुग्णांचे वैद्यकीय बिलात सवलत देणेबाबत.
- निर्णय क्र.२३५ तहकुब.
- (कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.१९ संस्थान निधीतून बांधण्यात आलेले राज्य परिवहन महामंडळाचे शिर्डी सर्व्हे नं.१७१ मधील बसस्थानक व भक्तनिवास इमारतीचे बांधकाम ठेकेदार पाटील कन्सट्रक्शन अँड इंफ्रास्ट्रक्चरल लि.पुणे यांचे अंतिम बिलातील उर्वरीत देय रक्कम अदा करणे व संस्थानकडे जमा असलेली सुरक्षा ठेव जमा करणेबाबत.

निर्णय क्र.२३६ तहकुब.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.२० सर्व्हे नं.१२४ मधील मध्यवर्ती भांडार इमारतीचे छताचे पत्रे बदलणे, रंगकाम करणे व इतर अनुषंगीक कामांसाठी प्राप्त ई-निविदेतील निम्नतम दराचे निविदाधारक संकेत नानासाहेब नवले, कोपरगाव यांचे समवेत चर्चा वाटाघाटी करुन त्यांना कार्यादेश देणेकामी निर्णय होणेबाबत.

निर्णय क्र.२३७ तहकुब.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.२१ साईभक्तांचे ऊन व पावसापासून संरक्षण होणेसाठी बायोमेट्रीक पास काऊंटर, पिंपळवाडी रस्ता व इतर आवश्यक ठिकाणी समाधी मंदिर दर्शनासाठी खुले झालेनंतर ७८ दिवस कालावधीसाठी मंडप व्यवस्था उभारणेकामी निम्नतम दराचे कोटेशनधारक यांचे समवेत चर्चा वाटाघाटी करुन येणारे अपेक्षित खर्चास व कार्यादेश देणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२३८ तहकुब.

(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.२२ परकीय चलन (FCRA) नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण करणेकामी तदर्थ समिती सदस्यांचे KYC's कागदपत्रे व रक्कम रु.१०/-मात्रचे तिकीट असलेले नोटरी-नोंदणीसह प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करुन मिळणेबाबत.

निर्णय क्र.२३९ तहकुब.

(कार्यवाही-लेखाशाखा)

विषय नं.२३ संस्थानला आयकर विभागाच्या रु.३७० कोटी कर भरणा नोटीसांबाबतची सद्यस्थिती व आर्थिक वर्ष २०२१-२२ चे आयकर विवरणपत्र दाखल करणे, करनिर्धारण, फेर करनिर्धारण इत्यादी अनुषंगीक कामकाजाकरीता कर सल्लागार लेखापरिक्षण संस्थेची नियुक्ती करणेबाबत.

निर्णय क्र.२४० तहकुब.

(कार्यवाही- लेखाशाखा)

विषय नं.२४ सन २०२१-२२ या वर्षाकरीता (दि.०१.१०.२०२१ ते दि.३०.०९.२०२२ अखेर) एल.आय.सी.ग्रुप ग्रॅज्युईटी इन्शुरन्स स्किम नुतनीकरणाबाबत.

निर्णय क्र.२४१ चक्रिय पध्दतीने मान्यता देण्यात आलेली असल्याने सदरचा विषय मागे घेण्यात आला. (चक्रिय पध्दतीने झालेला निर्णय कायम करण्यासाठी आज आयत्या वेळेचा विषय घेण्यात यावा.)

(कार्यवाही- लेखाशाखा)

विषय नं.२५ संस्थानचे लाडू निर्मिती, मंदिर व प्रसादालय विभागांसाठी गाईचे शुध्द तुप खरेदी करणेकामी ई-निविदा प्राप्त न्युनतम दरधारक मे.रजवाडी डेअरी प्रॉडक्टस्, मेहसाना, गुजरात यांचे प्लॅटचे व्हेंडर ऑडीटसाठी संस्थानची टीम निश्चित होणे व याकामी येणारे खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२४२ यावर सविस्तर चर्चा झाली. सदर प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाची दि.२८.०१.२०२१ रोजी मान्यता मिळालेली आहे. व्हेंडर ऑडीटसाठी समिती सदस्य श्री.पालवे साहेब व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ठाकरे साहेब यांची समिती निश्चित करण्यात आली. याकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- खरेदी विभाग)

- विषय नं.२६ सन २०२१-२२ करीता ई-निविदेचे किराणामाल खरेदीकामी तांत्रिक निविदेमध्ये पात्र ठरलेल्या निविदाधारकांचे नमुने निवडीचे कामकाजाबाबत.
निर्णय क्र.२४३ यावर सविस्तर चर्चा झाली. प्रस्तुत प्रकरणी मा.उच्च न्यायालयाची मान्यता व ई-निविदा प्रक्रियेबाबत सविस्तर माहितीसह प्रस्ताव पुढील सभेसमोर सादर करावा.
(कार्यवाही- खरेदी विभाग)
-
- विषय नं.२७ संस्थानचे प्रसादालय व लाडू निर्मिती विभागांसाठी मसाले, ड्रायफ्रुट्स व इतर किराणामाल खरेदीकामी ई-निविदा प्राप्त न्यूनतम दराबाबत निर्णय होणेबाबत.
निर्णय क्र.२४४ तहकुब.
(कार्यवाही- खरेदी विभाग)
-
- विषय नं.२८ संस्थानचे विद्युत विभागासाठी दैनंदिन मेन्टेनन्स कामासाठी विद्युत साहित्य खरेदीकामी ई-निविदेत प्राप्त न्यूनतम दराबाबत निर्णय होणेबाबत.
निर्णय क्र.२४५ तहकुब.
(कार्यवाही- खरेदी विभाग)
-
- विषय नं.२९ मे.व्हि.एम.डिस्ट्रीबुटर्स, नाशिक यांना संस्थानला दुध पुरवठा व्यवस्थीत केला नाही म्हणून दिलेली कारणे दाखवा नोटीस व त्याचा खुलासा आणी खुलाशावर कॅन्टीन विभागाने दिलेले अभिप्राय व त्या अनुषंगाने पुढील निर्णय होणेबाबत.
निर्णय क्र.२४६ तहकुब.
(कार्यवाही- खरेदी विभाग)
-
- विषय नं.३० मे.व्हि.एम.डिस्ट्रीबुटर्स, नाशिक यांचा दुध पुरवठा आदेश रद्द करणे व दुध खरेदीसाठी नव्याने ई-निविदा प्रक्रिया करणेबाबत.
निर्णय क्र.२४७ तहकुब.
(कार्यवाही-खरेदी विभाग)
-
- विषय नं.३१ संस्थानचे भांडार विभागाकडील तिस-या लॉटचे शुध्द तुप ई-निविदा कम लिलाव पध्दतीने विक्री करणेबाबत.
निर्णय क्र.२४८ मंजूर.
(कार्यवाही-भांडार विभाग)
-
- विषय नं.३२ श्री साई प्रसादालयातील हाऊस किपींग, स्वच्छता व पेस्ट कंट्रोलकामी तसेच वाढपी कामगार पुरविणेकामी सध्या कार्यरत असलेले ठेकेदार यांना मुदतवाढ देऊन पुढील कालावधीसाठी ई-निविदा मागविणेस मान्यता मिळणेबाबत.
निर्णय क्र.२४९ यावर सविस्तर चर्चा झाली. आजपासून म्हणजेच दि.३०.१०.२०२१ पासून तीन महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. पुढील कालावधीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.४,५५,४०,०००/-+GST खर्चास मान्यता देण्यात आली. व या संदर्भात मा.उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सिव्हील ॲप्लीकेशन दाखल करण्यात यावे.
(कार्यवाही-श्री साई प्रसादालय/विधी विभाग)

विषय नं.३३ श्री साईनाथ रुग्णालयाचे वाढीव तिस-या मजल्याकरीता आणलेल्या केबल ऑक्सिजन प्लान्टकरीता वापरण्यास आलेल्या असल्याने आता वाढीव तिस-या मजल्यावरील इलेक्ट्रीकल लोडला सप्लाय देणेकरीता २४० स्केअर एम.एम.ची इलेक्ट्रीकल केबल, पितळी फ्लॉज टाईप केबल ग्लॅन्ड, अॅल्युमिनियम लग्जची खरेदी करणेकामी येणा-या खर्चास तसेच विहित पध्दतीने दरपत्रके मागविणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५० तहकुब.

(कार्यवाही-विद्युत विभाग)

विषय नं.३४ सर्व्हे नं.२४,३/१ व ३/७ चे ठिकाणचे जुन्या Electrical Substation मधील Cable शिफ्ट करणे, जॉईंट देऊन नविन पॅनेलमध्ये जोडणी करणे व Electrical Panel मधील कनेक्शन नविन पॅनेलमध्ये जॉईंट करणे व जनरेटर सेट डिसमेंटल करून काढून घेणेकामी उघडण्यात आलेल्या निविदांमधील एल-१ निविदाधारकांशी वाटाघाटी/चर्चा होऊन निर्णय होणेबाबत.

निर्णय क्र.२५१ तहकुब.

(कार्यवाही- विद्युत विभाग)

विषय नं.३५ मोफत दर्शनपास (Time Base) कार्यप्रणालीअंतर्गत संगणके व संगणकीय साहित्य खरेदी करणेसाठी उघडणेत आलेल्या वाणिज्यीक ई-निविदेमधील निविदाकार M/s Cybernet IT Pvt.Ltd. Pune यांचेबरोबर चर्चा/वाटाघाटी होऊन याकामी त्यांना पुरवठा आदेश देणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५२ यावर सविस्तर चर्चा झाली. ई-निविदा प्रक्रिया रद्द करून फेर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.

(कार्यवाही-माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३६ श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, खरेदी/भांडार व जनसंपर्क विभाग येथे कार्यान्वीत व सद्यस्थितीत नादुरुस्त युपीएसचे ठिकाणी नविन ०३ नग 10 KVA UPS (रॅकसह) खरेदी करणेस व याकामी येणारे खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५३ मंजूर. शासनाचे नविन खरेदी नियमावलीमध्ये रुपये दहा लाख पर्यंतची खरेदी ही दरपत्रके/कोटेशन मागवून करण्याची तरतुद आहे. तथापी ई-निविदेद्वारे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल त्यामुळे ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.

(कार्यवाही- माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३७ सन २०२२ करीता साईलिला-व्दैमासिक (मराठी आणि हिंदी-इंग्रजी या भाषेतील प्रत्येकी सहा अंक) तसेच साईलिला अंक वितरण करणेसाठी पाकीटे छपाई करणेकामी ई-निविदा मागविणेस आणि त्याकामी येणारे अनुषंगीक खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५४ मंजूर.

(कार्यवाही-प्रकाशने विभाग)

विषय नं.३८ मंदिरातून निघणारे हार व फुलांचे निर्माल्य उचलणारे (अगरबत्ती) प्रकल्पास मुदतवाढ मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५५ यावर सविस्तर चर्चा झाली. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन, तीन महिन्यांचे आत पूर्ण करावी. तो पर्यंत जनसेवा फाऊंडेशन, लोणी यांना शिल्लक असलेल्या मालाची विक्री करण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-बगीचा विभाग)

विषय नं.३९ श्री साईबाबा महाविद्यालय- शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे प्रवेश शुल्काबाबत.

निर्णय क्र.२५६ मंजूर.

(कार्यवाही- श्री साईबाबा महाविद्यालय)

विषय नं.४० महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे यांची लक्ष्मीवाडी मळा, ता.राहाता येथील शेती महामंडळाची जमीन संस्थानला कायम खरेदी मिळणेकामीचा सुधारीत प्रस्ताव सादर करणेबाबत.
निर्णय क्र.२५७ तहकुब.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४१ संस्थान निधीतून शिर्डी नगरपंचायत हद्दीतील प्रथम प्राधान्य गटातील एकूण ११ रस्त्यांपैकी एलएक्यएसआर नं.०७/२००७ या भूसंपादन प्रकरणात मा.उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांनी घोषित केलेला अंतिम निवाडा दि.३१.०१.२०११ चे भूसंपादन प्रकरणी संबधीत जमीन मालक यांनी कलम १८ खाली कोर्टात दाखल केलेल्या भूसंदर्भ दाव्याच्या निकालाच्या आधारे वाढीव नुकसान भरपाईची रक्कम मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत, शिर्डी यांचेमार्फत मा.उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी यांना अदा करणेबाबत मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत, शिर्डी यांचेकडील पत्र क्र.न.पं./टे-०८/९२१ दि.२५.०५.२०२१.

निर्णय क्र.२५८ यावर सविस्तर चर्चा झाली. सदरचे प्रकरण दि.३१/०५/२०२१ पर्यंतच्या व्याजाची परिगणना करून देय रक्कम एकठोक देण्याचा प्रस्ताव शिर्डी नगरपंचायत यांचे करवी लोकअदालत मध्ये ठेवण्यात यावा व तो मान्य झाल्यास झालेल्या तडजोडीसह सविस्तर प्रस्ताव मंजूरीसाठी समितीसमोर ठेवावा. तसेच तडजोड झाल्यास सर्व प्रकरणांची एकूण रक्कम ही रु.पन्नास लाखापेक्षा जास्त असल्यामुळे तात्काळ मा.उच्च न्यायालयात सी.ए.दाखल करण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४२ शिर्डी विकास योजना पालखी रस्ता ९.० मिटर रुंदीकरण भूसंपादन एलएक्यएसआर नं.२१/२००३ दि.२५.११.२००३ यामध्ये दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता यांचे कोर्टात लॅण्ड रेफरन्स नं. (भूसंपादन निर्देश अर्ज) ४/२००४ व ५/२००४ मध्ये वाढीव नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेबाबत.

निर्णय क्र.२५९ यावर सविस्तर चर्चा झाली. सदरचे प्रकरण दि.३१/०५/२०२१ पर्यंतच्या व्याजाची परिगणना करून देय रक्कम एकठोक देण्याचा प्रस्ताव शिर्डी नगरपंचायत यांचे करवी लोकअदालत मध्ये ठेवण्यात यावा व तो मान्य झाल्यास झालेल्या तडजोडीसह सविस्तर प्रस्ताव मंजूरीसाठी समितीसमोर ठेवावा. तसेच तडजोड झाल्यास सर्व प्रकरणांची एकूण रक्कम ही रु.पन्नास लाखापेक्षा जास्त असल्यामुळे तात्काळ मा.उच्च न्यायालयात सी.ए.दाखल करण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४३ शिर्डी विकास योजना पालखी रस्ता ९.० मी.रुंदीकरण संबधीत भूसंपादन एलएक्युआर नं.२१/२००३ दि.२५.११.२००३ यामध्ये मा.दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता यांचे कोर्टात लॅण्ड रेफरन्स नं. ३/२००४ (भूसंपादन निर्देश अर्ज) मध्ये वाढीव नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेबाबत.

निर्णय क्र.२६० यावर सविस्तर चर्चा झाली. सदरचे प्रकरण दि.३१/०५/२०२१ पर्यंतच्या व्याजाची परिगणना करून देय रक्कम एकठोक देण्याचा प्रस्ताव शिर्डी नगरपंचायत यांचे करवी लोकअदालत मध्ये ठेवण्यात यावा व तो मान्य झाल्यास झालेल्या तडजोडीसह सविस्तर प्रस्ताव मंजूरीसाठी समितीसमोर ठेवावा. तसेच तडजोड झाल्यास सर्व प्रकरणांची एकूण रक्कम ही रु.पन्नास लाखापेक्षा जास्त असल्यामुळे तात्काळ मा.उच्च न्यायालयात सी.ए.दाखल करण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४४ श्री साई मंडळी ट्रस्ट, मल्लेश्वरम, बंगलोर यांनी त्यांचे मालकीचे मल्लेश्वरम (बंगलोर) येथील मिळकतीपैकी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचे माहिती केन्द्रासाठी भाडेपट्टा करारनाम्याने वापरास दिलेल्या जागेऐवजी तत्सम ठिकाणची अन्य जागा वापरास घेणेबाबत मा.अध्यक्ष, श्री साई मंडळी ट्रस्ट, मल्लेश्वरम, बंगलोर यांचेकडील दि.०९.०८.२०२१ चे पत्र.

निर्णय क्र.२६१ मंजूर.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४५ संस्थान मालकीचे मौजे शिर्डी येथील सर्व्हे नं.२ चे क्षेत्रातील मंदिर परिसर गेट नं.१ लगत साईभक्तांचे सोयीसाठी मोबाईल कॅमेरा क्लोकरूम सुविधा पुरविणेकामी श्री साई संस्थान एम्लॉईज क्रेडीट को.ऑप. सोसायटी लि.शिर्डी यांना वापरास दिलेल्या जागा वापराची मुदत वाढवून देणेबाबत मा.चेअरमन, श्री साई संस्थान एम्लॉईज क्रेडीट को.ऑप.सोसा.लि.शिर्डी यांचेकडील पत्र जा.नं.श्रीसासंएक्रेसो/४९/२०२१, दि.२१.०६.२०२१ रोजीचे पत्र.

निर्णय क्र.२६२

तहकुब.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४६ प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई यांना संस्थान मालकीचे शिर्डी येथील वापरास दिलेली जमीन सर्व्हे नं.१४८ मधील ११४.३२ चौ.मी.बांधीव व २६६.२८ चौ.मी.मोकळी जागा वापराचे मुदतीबाबत.

निर्णय क्र.२६३

तहकुब.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४७ संस्थान निधीतून शिर्डी नगरपंचायत हद्दीतील प्रथम प्राधान्य गटातील एकूण ११ रस्त्यांपैकी एलएक्यु/एसआर/०४/२००७ या भूसंपादन प्रकरणात मा.उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर भाग, श्रीरामपूर यांनी घोषित केलेला अंतिम निवाडा दि.३०/०८/२०११ चे भूसंपादन प्रकरणी संबंधीत जमीन मालक यांनी कलम १८ खाली कोर्टात दाखल केलेल्या भूसंदर्भ दाव्याच्या निकालाच्या आधारे वाढीव नुकसान भरपाईची रक्कम मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत, शिर्डी यांचेमार्फत मा.उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी यांना आदा करणेबाबत मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत, शिर्डी यांचेकडील पत्र क्र.न.पं./टे-०८/१३२०/२०२१ दि.०५.०८.२०२१.

निर्णय क्र.२६४

यावर सविस्तर चर्चा झाली. सदरचे प्रकरण दि.३१/०५/२०२१ पर्यंतच्या व्याजाची परिगणना करून देय रक्कम एकठोक देण्याचा प्रस्ताव शिर्डी नगरपंचायत यांचे करवी लोकअदालत मध्ये ठेवण्यात यावा व तो मान्य झाल्यास झालेल्या तडजोडीसह सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी समितीसमोर ठेवावा. तसेच तडजोड झाल्यास सर्व प्रकरणांची एकूण रक्कम ही रु.पन्नास लाखापेक्षा जास्त असल्यामुळे तात्काळ मा.उच्च न्यायालयात सी.ए.दाखल करण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही-मालमत्ता विभाग)

विषय नं.४८ संस्थान परिसरात साईबाबा भक्तनिवासस्थानच्या पार्कींगमध्ये फळे विक्रीस परवानगी दिलेल्या फळे विक्रेत्यांना तत्सम ठिकाणी फळे विक्री करणेस मुदतवाढ देणेबाबत साईबाबा भक्तनिवासस्थान विभाग यांचेकडील जा.क्र.१३०० दि.०४.१०.२०२१ रोजीचे पत्र.

निर्णय क्र.२६५

तहकुब.

(कार्यवाही- मालमत्ता विभाग)

विषय नं.४९ सन २०२१-२२ मधील (दि.०१.०१.२०२२ ते दि.३१.१२.२०२२) करीता साईआश्रम भक्तनिवास, साई धर्मशाळा विभागाकडील यांत्रिकीकरणासह हाऊसकिपींग, विद्युत, प्लंबिंग, स्वच्छता इ. दुरुस्ती व देखभालीची कामे व व्दारावती भक्तनिवास विभागाकडील यांत्रिकीकरणासह हाऊसकिपींग/स्वच्छता कामे आऊटसोर्स ठेकेदाराकडून करून घेणेकामी दैनिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून ई-निविदा मागविणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२६६

तहकुब.

(कार्यवाही- व्दारावती भक्तनिवास/साईआश्रम भक्तनिवास/साई धर्मशाळा)

विषय नं.५० शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना निवासासाठी संस्थान निवासस्थान उपलब्ध करून देणेकामी प्रस्तावीत करणेत आलेल्या नियमावलीस मान्यता मिळणे व शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना संस्थान मालकीचे निवासस्थाने भाडे तत्वावर देणेकामी 'संस्थान अधिनियम,२००४ चे कलम १७(३) नुसार' शासनाचे पूर्व मान्यतेने देणेबाबत.

निर्णय क्र.२६७

तहकुब.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.५१ कोव्हीड-१९ मुळे ज्या विभागांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करणेत आलेल्या आहेत. अशा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करणेत आलेल्या ५९८/५९२ कायम कंत्राटी कर्मचारी यांचे माहे जुलै-२०२१, ऑगस्ट-२०२१ व श्रीचे मंदिर भक्तांसाठी दर्शनास खुले होईपर्यंत तात्पुरत्या सेवा खंडीत कालावधीतील मानधन मानवतेच्या दृष्टीकोनातून अदा करणेबाबत.

निर्णय क्र.२६८ तहकुब.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.५२ कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चे कालावधीतील माहे मार्च-२०२० व माहे एप्रिल-२०२० चे ५९८ संस्थान कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनाबाबत.

निर्णय क्र.२६९ तहकुब.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

यानंतर मा.अध्यक्ष महोदय यांचे परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

आयत्या वेळेचा

विषय नं.०१

निर्णय क्र.२७०

दि.१९ जून २०२१ रोजीच्या सभेत विषय क्र.१४ खालील प्रमाणे ठेवण्यात आलेला होता :-

विषय क्र.१४ - “कायम कर्मचा-यांचे खाते चौकशीचे कामकाजाकरीता कंत्राटी पध्दतीने खाते चौकशी अधिकारी म्हणून काम करणेस इच्छुक असलेले महाराष्ट्र शासनाचे पॅनलवरील सेवा निवृत्त कर्मचारी/अधिकारी यांचे प्राप्त अर्जाबाबत.”

सदरचे सभेत या विषयावर खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे :-

निर्णय क्र.१४-“यावर सविस्तर चर्चा होऊन, कायम कर्मचा-यांचे खातेचौकशीचे कामकाजाकरीता कंत्राटी पध्दतीने खाते चौकशी अधिकारी म्हणून काम करणेस इच्छुक असलेले उपरोक्त प्रस्तावातील नमुद तक्ता 'अ' मधील महाराष्ट्र शासनाचे पॅनलवरील सेवा निवृत्त कर्मचारी / अधिकारी यांची नियुक्ती आजचे तारखेपासून पुढे म्हणजे दि.१९/०६/२०२१ पासून पुढे करण्यास हरकत नाही, मात्र यापूर्वी समिती समोर विषय न आणता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशी नियुक्ती केली असल्यास त्या नियुक्तीस मान्यता नाही असे स्पष्टपणे तदर्थ समितीचे अध्यक्ष यांनी आपले निर्णयात म्हटले. समिती सदस्या मा.श्रीमती गीता बनकर यांनीही आजपासून पुढे अशी नियुक्ती देण्यास हरकत नाही, असे मत मांडले.

सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पूर्वीची नियुक्ती accept करावी, घाबरु नये, पूर्वीपासून मंजूर करावे, असे मत मांडले.

समिती सदस्य मा.श्री.भानुदास पालवे यांनी मा.अध्यक्ष साहेब यांचे निर्णयास सहमती दाखविली.

त्यामुळे ३X१ या मताधिक्याने अशा नियुक्त्या दिनांक १९/०६/२०२१ पासून पुढे करण्यास व शासनाच्या अटी व शर्तीनुसार वेळोवेळी होणा-या बदलानुसार मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली.”

उपरोल्लेखित विषय व त्यावरील निर्णयाचे वाचन करता आणि निर्णयातील अधोरेखित मजकुरावरून हे स्पष्ट होते की, ३X१ या मताधिक्याने प्रस्तावातील नमुद तक्ता 'अ' मधील महाराष्ट्र शासनाचे पॅनलवरील सेवा निवृत्त कर्मचारी/अधिकारी यांच्या कायम कर्मचा-यांचे खातेचौकशीच्या कामकाजासाठी केलेल्या नियुक्त्या ह्या दिनांक १९/०६/२०२१ पासून पुढे करण्यास व शासनाच्या अटी व शर्तीनुसार वेळोवेळी होणा-या बदलानुसार मानधन अदा करण्यास मान्यता देण्याचा निर्णय झालेला दिसतो मात्र निर्णयाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये नजरदोषाने, टंकलेखनदोषाने “१९/०६/२०२१” ऐवजी “१९/०१/२०२१” अशी तारीख टंकलिखित झालेली दिसते व त्या तारखेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

करीता सदरील निर्णय क्र.१४ चे शेवटच्या परिच्छेदामध्ये “१९/०१/२०२१” ऐवजी “१९/०६/२०२१” अशी तारीख दुरुस्त करण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

आयत्या वेळेचा

विषय नं.०२

निर्णय क्र.२७१ शिर्डी नगरपंचायत, शिर्डी यांना दैनंदिन स्वच्छता कामी संस्थानमार्फत देण्यात येणा-या आर्थिक अनुदाना संदर्भात मा.उच्च न्यायालयाने दि.२९.१०.२०२१ रोजी आदेश पारित केलेले आहेत. मा.उच्च न्यायालयाचे आदेशाची मुदतीच्या आत पूर्तता करावी.

(कार्यवाही- विधी विभाग/लेखाशाखा/आरोग्य विभाग)

आयत्या वेळेचा

विषय नं.०३

निर्णय क्र.२७२ दि.१२.१०.२०२१ रोजी झालेल्या तदर्थ (Ad-hoc) समितीचे सभेतील विषय नं.४४, निर्णय क्र.२०६ बाबत सविस्तर चर्चा झाली. सदर प्रस्तावातील 'अ' मध्ये नमुद बाब ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील असल्याने या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. तथापी प्रस्तावातील नमुद 'ब' बाबत मा.अध्यक्ष तसेच समिती सदस्य मा.श्री.पालवे व मा.श्रीमती बनकर यांनी असे मत व्यक्त केले की, सदर कर्मचा-याची बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे रुग्णालयातील खरेदी व भांडार विभागातील कर्मचारी/अधिकारी व संभाव्य साक्षीदार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे सेवा निलंबनाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती भाग्यश्री बानायत, भा.प्र.से यांनी असे सांगितले की, या संदर्भातील पत्र मी वाचलेले नाही. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन पुढील सभेमध्ये मत व्यक्त करील.

सदरचा निर्णय ३x१ या मताधिक्याने मंजूर करण्यात आला.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

आयत्या वेळेचा

विषय नं.०४

चक्रिय पध्दतीने सादर केलेल्या विषयावरील निर्णय वाचून कायम करणे.

१. सन २०२१-२२ या वर्षाकरीता (दि.०१.१०.२०२१ ते दि.३०.०९.२०२२ अखेर) एल.आय.सी.ग्रुप ग्रॅज्युईटी इन्शुरन्स स्किम नुतनीकरणाबाबत.

निर्णय क्र.२७३

चक्रिय पध्दतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.

(कार्यवाही- लेखाशाखा)

वरील निर्णय क्र.२१८ ते २७३ घेण्यात आले.

यानंतर सायं. ०५.०० वाजता सभा समाप्तीची घोषणा करण्यात आली.

स्वाक्षरीत/-

(श्रीमती गिता पी.बनकर)

सहा.धर्मादाय आयुक्त, अहमदनगर. तथा
सदस्य, तदर्थ (Ad-hoc) समिती
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.

स्वाक्षरीत/-

(भानुदास ह. पालवे)

अपर आयुक्त,नाशिक विभाग, नाशिक. तथा
सदस्य, तदर्थ (Ad-hoc) समिती
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.

स्वाक्षरीत/-

(श्रीमती भाग्यश्री बानायत,भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा
सदस्य सचिव, तदर्थ (Ad-hoc) समिती.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.

स्वाक्षरीत/-

(सुधाकर यार्लगड्डा)

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अहमदनगर. तथा
अध्यक्ष, तदर्थ (Ad-hoc) समिती.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.